

दत्त

(शास्त्रीय विवेचन आणि उपासना)

मराठी (Marathi)

संकलक

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा उद्घोष करणारे
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले
पू. संदीप गजानन आळशी



सनातन संस्था

प्रस्तुत पुनर्मुद्रणाच्या २,००० प्रती आणि
या लघुग्रंथाच्या आतापर्यंत २,५०,२०० प्रती प्रकाशित !


सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या अद्वितीय कार्याचा संक्षिप्त परिचय

१. अध्यात्माच्या प्रसारासाठी 'सनातन संस्थे'ची स्थापना
२. हिंदू राष्ट्राच्या (ईश्वरी राज्याच्या) स्थापनेचा उद्घोष
(वर्ष १९९८)
३. शीघ्र ईश्वरप्राप्तीसाठी 'गुरुकृपायोग' या साधनामार्गाची
निर्मिती : यानुसार साधना करून २०.९.२०२४ पर्यंत १२८
साधक संत झाले, तर १,०४३ साधकांची संतत्वाच्या दिशेने
वाटचाल चालू !
४. ग्रंथ-निर्मिती : ऑगस्ट २०२४ पर्यंत ३६६ ग्रंथांच्या १३ भाषांत
९७ लाख ३३ सहस्र प्रती आणि ५,००० हून अधिक ग्रंथ होतील
एवढे लिखाण प्रकाशित होण्याच्या प्रतीक्षेत !
५. शारीरिक, मानसिक, तसेच वाईट शक्तींच्या त्रासांवरील
उपायपद्धतींविषयी संशोधन

६. स्वतःचा देह (नखे, केस आणि त्वचा), तसेच वापरातील वस्तू यांच्यातील दैवी पालटांविषयी संशोधनकार्य अन् स्वतःच्या महामृत्यूयोगाचा संशोधनात्मक अभ्यास
७. आचारपालनातील कृती, धार्मिक कृती आणि बुद्धीअगम्य घटना यांचे वैज्ञानिक उपकरणांद्वारे संशोधन
८. कलेचे सात्त्विक सादरीकरण होण्यासाठी संशोधन
९. २०.९.२०२४ पर्यंत २ बालक-संतांची, तसेच ६० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळी असलेल्या २१५ अन् अन्य ९०६ दैवी बालकांची ओळख समाजाला करून दिली आहे. दैवी बालकांविषयी संशोधनही चालू आहे.
१०. 'सनातन प्रभात'च्या माध्यमातून पत्रकारितेचे कार्य
११. भीषण आपत्काळाचा विचार द्रष्टेपणाने अनेक वर्षे आधीच करून आपत्काळात जीवितरक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या विविध उपाययोजनांविषयी ग्रंथ, नियतकालिके, संकेतस्थळे आदी माध्यमांद्वारे मार्गदर्शन

(संपूर्ण परिचयासाठी वाचा - 'www.Sanatan.org').)

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधकांना आश्वासन !



स्थूल देहा असे स्थळकाळाची मर्यादा ।
कैसे असू सर्वदा सर्वा ठायी ॥
सनातन धर्म माझे गैत्य रूप ।
त्या रूपे सर्वत्र आहे सदा ॥

- जयंत बाळगोरी आठवले
१७.५.१९९६

पू. संदीप गजानन आळशी यांचा परिचय



सनातनच्या ग्रंथांच्या निर्मितीची सेवा
करण्यासह राष्ट्रजागृती आणि धर्मप्रसार
करणारे प्रसारसाहित्य (सनातन पंचांग,
धर्मशिक्षण फलक इत्यादी) यांसाठी
लेखन करतात. साधना, राष्ट्र अन् धर्म

यांसंबंधी नियतकालिक 'सनातन प्रभात'मधून प्रबोधनपर
लेखनही करतात.

अनुक्रमणिका

१. अर्थ	२. काही नावे	१०
३. जन्माचा इतिहास	४. दत्ताचे गुरु व उपगुरु	१२
५. वैशिष्ट्ये	६. कार्य	२८
७. परिवाराचा भावार्थ	८. मूर्तीविज्ञान	३१
९. सनातन-निर्मित दत्ताचे सात्त्विक 'चित्र' आणि 'नामजप-पट्टी'		३२
१०. उपासना		४२
११. विकार-निर्मूलनासाठी दत्ताचा नामजप आणि दत्ताचे मंत्रजप !		५७
१२. पूर्वजांना गती प्राप्त करून देणारा नामजप !		५७
१३. दत्ताच्या उपासनेने वाईट शक्तींच्या त्रासांपासून रक्षण होणे		६१
卐 दत्ताची आरती (अर्थासह)		६२
卐 संकलकांचा वैज्ञानिक दृष्टीकोन आणि अन्य माहिती		६७



दत्ताविषयीच्या विवेचनाचे महत्त्व

आध्यात्मिक उन्नतीसाठी 'पिंडी ते ब्रह्मांडी' असा प्रवास करायचा असतो. त्याचा अर्थ असा की 'ब्रह्मांडात', म्हणजे शिवात, जी तत्त्वे आहेत ती 'पिंडात', म्हणजे जिवात, यायला हवीत. तरच तो जीव शिवाशी एकरूप होऊ शकतो. पाण्याच्या थेंबात तेलाचा थोडासाही अंश असल्यास तो पाण्याशी एकरूप होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे दत्तभक्तात दत्ताची सर्व वैशिष्ट्ये असल्याविना तो दत्ताशी एकरूप होऊ शकणार नाही; म्हणजेच त्याला सायुज्य मुक्ती मिळणार नाही. यासंदर्भात या लघुग्रंथात दिलेली दत्ताची वैशिष्ट्ये साधकांना मार्गदर्शक वाटतील. विष्णु, राम, कृष्ण, मारुति, शिव, शक्ति, गणपति, विठ्ठल, महालक्ष्मीदेवी व सरस्वतीदेवी यांच्याविषयी विशिष्ट ज्ञान देणारे लघुग्रंथही उपलब्ध आहेत.



सनातनचा

आरतीसंग्रह (अर्थासह)

लघुग्रंथ !

(सद्गुरूंची आरती, प्रार्थना व मंत्रपुष्पांजली यांसह)

卐

मनोगत

卐

बहुतेकांना देवाविषयी जे थोडेफार ज्ञान असते, ते बहुधा त्यांनी लहानपणी वाचलेल्या किंवा ऐकलेल्या गोष्टींमुळे असते. अशा अल्प ज्ञानामुळे त्यांचा देवावरचा विश्वासही थोडाफारच असतो. देवतांविषयी जास्त ज्ञान मिळाल्यास जास्त विश्वास निर्माण होण्यास सहाय्य होते. विश्वासाचे रूपांतर पुढे श्रद्धेत झाल्याने देवतेची उपासना अन् साधनाही चांगल्या प्रकारे होते. तसे व्हावे म्हणून या लघुग्रंथात दत्ताविषयी इतरत्र बहुधा न दिलेले पण उपयुक्त असे अध्यात्मशास्त्रीय विवेचन करण्यावर विशेष भर दिला आहे. दत्ताविषयी सविस्तर विवेचन 'दत्त' या ग्रंथात केले आहे.

हा लघुग्रंथ वाचून प्रत्येकाला साधनेची स्फूर्ती मिळो, ही श्री गुरुचरणी प्रार्थना. - संकलक

卐

卐

वाचा सनातनचा लघुग्रंथ !

श्रीरामरक्षास्तोत्र आणि मारुतिस्तोत्र (अर्थासह)

